

Ref: STEX/SECT/2024

July 03, 2024

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort,

BSE Scrip Code: 500480

Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor,

Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

CIN: L29112PN1962PLC012276

NSE Symbol: CUMMINSIND

Subject: Newspaper Publication - Intimation on Tax Deduction on Dividend

Dear Sir/ Madam,

We are enclosing herewith copies of newspaper advertisement published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune Edition), on July 03, 2024 on "General Communication on Tax Deduction at Source on Dividend".

Kindly take this intimation on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

Encl: as above.

(This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

Redeeming an equity fund

Rising demand for ACs pushes up Voltas stock

Distribution expansion, launches may perk up firm's showing

The stock of Voltas, the country's largest room airconditioner (RAC) maker, is
up 22 per cent in the past three
months. Robust demand on the
back of asweltering summer, distribution expansion, slew of launches
and backward integration are
expected to forge a good operating
performance for the company.
In the core RAC segment, there
are multiple triggers for the company. Lower inventories (due to
severe summer season) and strong

are multiple triggers for the company. Lower inventories (due to severe summer season) and strong demand (50 per cent higher than off season) have helped AC majors to raise the prices of their products. Voltas, according to Prabhudas Lilladher Research, has hiked prices by 3-5 per cent. Pravene Sahay of the brokerage expects volume growth in (PIY25 for the company to be robust considering a 9-5 per cent annual revenue growth of over (PIY20-24 and 16.3 per cent year-new 19-7 per

a positive outlook for the domes-tic projects business given the increased infrastructure spend-ing in the country.

The international business within this segment, however, was impacted due to a delay in receivables largely from Qatar which impacted overall profitability. fitability

Given the delays, the company made further provisions, which resulted in a loss of ₹108 crore for

COOL VIBES



source 38t

The quarter. The order book for the international business, however, remains robust at 83,000 crore as of FY24.

Mifinancial Research expects the company to post an annual revenue growth of 19 per cent and earnings growth of 119 per cent and earnings growth of 119 per cent and earnings growth of 114 per cent (Idow base) over IY24-26.

Deepak Agarwal and Bhavanishankar Kumawat of the brokerage believe that the growth of 114 per cent (Idow base) over IY24-26.

Deepak Agarwal and Bhavanishankar Kumawat of the brokerage believe that the growth of 114 per cent (Idow base) over IY24-26.

The rise in RAC exports, faster during FY24-26.

The rise in RAC exports, faster during the and beke thome appliances.

Further, the increasing its perior of the company, say analysts led by the statistic of the company, say analysts led by the statistic and the statistic of the company, say analysts led by the statistic and the statistic of the company, say analysts led by the statistic and the st

etration through channel expan-sion and improving its sourcing

Sundaram-Clayton Limited

(Formerly known as Sundaram-Clayton DCD Limited)
ed Office: 'Chaitanya', No.12, Khoder kwaz Khan Road, Nungantiakkam, Chennal
4- 2832 2115. Webelis: www.audiaram-clayton. E-enail: corpsec@sundaramd
Chit.151007102017PC118216

eat interiliesty, informed that the 7" Annual General Meeting of the Company will be convened on Friday, the 9" August 2024 through Video Corderence ("VCI") Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules farmed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministy of Corporate Affairs and SEBI Circulars issued from time for him without the physical presence of the Members at a common venue.

issued from time to time without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the "AGM and the financial statements for the year ended 31" March 2024 ("Annual Report") will be sent only by email to those Members, whose email IDs are registered with the Company or with their respective Depository Participates ("Depository Participates"), in a coordinare with MCA and SEEI Girculars. Members can juin and participate in the AGM through VCI OAMA only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electrons oviling or casting voile through the VCIOAVIA shall be counted for the purpose of reckning they count under Section 103 of the Companies AC, 2013. The Notice will also be made available on the websites of the Company viz., www.sundaram-dayran.com and also on the website of Stock Exchanges is a BSE Limited and National Stock Exchanges In a BSE Limited and National Stock Exchange of Iroid. Limited at www.besindia.com and www.senidia.com respectively and on the website of National Stock Exchange of Iroid. Limited at www.besindia.com and www.senidia.com

Members holding shares in physical form who have not registered their email IDs with the Company / Depository can register for obtaining soft copies of the Notice of the 7* AGM. Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to a) signed request letter mentioning your name, folio number, complete address, email IDs to be registered;

d) self-attested scanned copy of Driving Licence / Passport / Bank Statement / AADHAAR, supporting the registered address of the Member. registered address of the Member. Members belding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank mandate"), car register their Electronic Bank mandate to receive dividends directly into their bank account electronically by sending following details' documents in addition to the documents mentioned in para 3 above by e-mail to einvantig@integratedinds.in:

d) self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case share held jointly. Members holding shares in demat form are requested to update their e-mail IDs with their Depository Members holding sinces in receivable on the Company in physical lorn are requested to kindly get their equity shares of the Company in physical form are requested to kindly get their equity share converted into demat electronic form for availing inherent benefits of dematerialisation.

The Company has also made arrangements through NSDL & COSL for sending SMS to shareholders on the registered mobile numbers in the demat account to initiate the process of email ID updation. Members an requested to avail this facility and update their e-mail IDs accordingly.

through backward integration and localisation would enhance the overall growth trajectory. In the EMP business, strong domestic order book and revival in the international market will add to growth/margins, say analysts from JM Financial Research. The brokerage has a buy rating with a target price of \$1.770 per share. The key risk for the cooling products category, however, is the high level of competition which could cap margins, says the brokerage.

Elara Capital has lowered its PY2S carnings by 6 per cent post

for the company, say analysts led by Harshit Kapadia of the brokerage.



LOAN AGAINST MFs Opt if portfolio growth set to outpace loan rate

KARTHIKJEROME

Only 59 per cent of the equity investments owned by retail investors are held for more than 24 months, according to data from the Association of Mutual Funds in India. Medical and other medical and other emergencies lead to early liquidation. One way investors can avoid doing so is by taking a loan against mutual funds (LAMFs).

Key features

The MFs offered as collateral must be held in demat format. "The lender verifies whether "The lender verifies whether the funds belong to its approved list," says Adhil Shetty, chief executive officer (CFO), Bankhazar. Lenders usually offer a loan to value (LTV) ratio of 45-50 per cent for equity funds and 75-85 per cent for debt funds.

The interest rate is usually between 10 and 16 per cent, but can sometimes go higher.
"New-to-bank customers and
those with poor credit history
are charged higher rates," says

Shetty. The rate also depends on the riskiness of the collateral.

Keep long-term investments

This loan allows an investor's long-term investments to long-term investments to grow. "If you have a portfolio with an expected annual rate of return of 12-15 per cent, and can avail LAMF at 10.5 per cent, it makes sense not to liquidate the portfolio," says Krishna Kanhaiya, director & CEO, Mirae Asset Financial Services.

Redeeming an equity fund before one year gives rise to short-crim capital gains tax (15 per cent) and an exit load, which can be avoided by taking this loan. "LAMF does not come with any end-usage restrictions," says Sahil Arora, chief business officer (secured lending), Paisabazaar. These loans are usually offered as an overdraft (OT) facility. "Borrowers can draw from their sunctioned limit according to requirements and repay in transfers. They can write the sunctioned limit to the property of the prope

Beware of market fluctuations

MFs invest in market-linked instruments whose prices fluctuate. Lenders revalue the nuctuate. Lenders revalue the pledged units regularly. A sharp fall in their net asset value can lead to the loan amount exceeding the LTV ratio.

Lenders then issue a margin call, asking customers to pledge more fund units or pay in cash. more fund units or payin casa, "If the customer fails to do so within seven days, the lender can liquidate the pledged funds," says Arora. The excess amount is treated as overdue. "It attracts overdue charges at 15 attracts overone charges at 18 per cent per annum plus GST till it is regularised," says Kanhaiya. Failure to pay also affects the borrower's credit score.

Should you go for it

Compare the interest rate on this loan with the likely growth rate of your portfolio. "If the portfolio growth rate is higher, take this loan. If it is lower, take this loan. If it is lower liquidate your invest ments," says shetty. Those taking these loans must have resources to laber to say shetty. The lender asks for additional collateral, the borrower must be able to provided; "says Abhishek Kumar, a Sebi-registered investment advisor (RIA) and founder, SahajiMoney. Kanhajiya suggests not

rouncer, sanajmoney.
Kanhaiya suggests not
utilising 100 per cent of the loan
limit to avoid margin calls.
Kumar adds one should
maintain an emergency fund to
avoid taking this loan.



STEPS TO SECURE SUCH LOANS

- Apply for a loan via the web or the mobile app
- Sign in, apply for loan, then select whether you wish to pledge equity or debt fund units
- Complete one–time KYC registratior with PAN and Aadhaar details
- Lien is marked at the registrar and transfer agent's (CAMS/KFintech) portal through OTP authentication

- Calculate your loan limit while selecting the MF units for pledging Verify bank account details and
- automated deduction of monthly Read and e-sign the loan
- agreement; your overdraft facility will then be ready

Filing ITR for first time? Alow-down

you must know these basic things before filing your income-tax return, the deadline for which is July 31

Know your taxable income: This is your income from all

sources, including salary, after tax-saving

deductions
Know your tax
regime: India has two
tax regimes. The new
regime, introduced in
2020, features revised
tax slabs and
concessional rates
Documents; Gather
regionary tayons like

relevant papers like

Form 16, bank

has pre-filled details of interest income, interest income, dividend, securities transactions, foreign remittances TR forms: Selecting the right form is crucial Claiming deductions: You can claim deductions investment proofs investment proofs, rent receipts, loan statements, PAN and Aadhaar Form 26AS: Form 26AS, which provides a summary of income with TDS, is essential for precise tay filing

claim deduction for precise tax filing

Annual statement: It under Sections 80C, 80D, 80TTA and 80G Deadline: Timely filing to avoid penalties and interest charges E-filing: The I-T department encourages e-filing of returns through its portal

portal **Verify:** After submitting your ITR, it is essential to verify it within 120 days

Markets Insight Out

Markets, Monday to Saturday



Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

 scanned copy of the share certificate (front and back); c) self-attested scanned copy of PAN; and

c) 11 digit IFSC code; and

Registered office: Worldmark 3, Uni 306 B, 3rd Floor, Asset Area No. 7, Hospitality District, Delhi Aerocity, New Delhi, Delhi, India, 110037 CIN: U65990DL2020PTC366515

PUBLIC NOTICE

All concerned are requested to take note
of the above notice.
For Techaviom Finance Private Limiter
Place: Kanpur

Authorised Signatory

HIL LIMITED

CIN: L74999TG1955PLC000656

Registered Office: Office Nos. 1 & 2, L7 Floor, SUN Terminus, Near Botanics
Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, India; Tel. +91.40 68245
Corporate Office: Birla Tower, 6* Floor, 25, Barakhamba Road. New Delbi

not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through ervice or any other means are requested to follow the below instructions:

Send the following documents in origins to the Registrar of the Company, Venture Capital and Send the following documents or the Registrar of the Company, Venture Capital and a Form SES: along with the supporting documents. The said form is available on the website of the Company at his highly fillular/inventor section-General information-NCT Updation or can also be downloaded from the website of Registrar and State Transfer Agent, Venture Capital and Corporate investments PLT. List athletys/Wew.cepl.com/,

b. Original cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held before a man of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents.

documents:

(i) cancelled cheque in original;
(ii) bank attested legible copy of the first page of the Bank Plassbook/ Bank Statement bearing the names of the account holders, address, same bank account number and type as on the cheque of the state of the control of the holders; and control of the holders; and control of the holders and control of the control of any document (such as Andhan Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the first holder as registered with the Company.

Members holding ahaves in demant form are requested to update their Electronic lank Mandate with their respective Depository Participants ("DP") latest by Tuesday, July 23, 2024.

Notice of Book Closure and Payment of Dividend

Notice of Book Closure and Payment of Dividend

Of the Companies Act. 2013 read with applicable Rules and Regulation 42 of the

Notice is investigating personal residence of power personal residence of personal residence of the companies Act, 2013 read with supplication flavor and Regulation A.2 of the Securities and Engineering and Regulation (2.0) and the Companies Act, 2013 read with supplication flavor, 2013, their all residence of the Companies Act, 2013 read with supplication flavor, 2013, their all residence of the Companies Act, 2013 read with supplication flavor, 2014, and 2014 residence of the Companies of the Residence of the Companies of the Residence of the

Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLO312276) Tel. (920) 67067000 Fax: (020) 67067015 Website: www.cumminsnidia.com Email: cil.investors@cummins.com

GENERAL COMMUNICATION OF TAX DEDUCTION AT SOURCE ON DIVIDEND

GENERAL COMMUNICATION OF TAX DEDUCTION AT SOURCE ON DIVIDED.

The board of directors in its meeling held on May 28, 2024, has recommended a divided of Re. 20-ea rought share (100%) having a nominal value of Re. 20-each for the Financial Vear ended March 31, 2024. The said divident will be payable post approad of the shareholders at the ensuing Annual General Meeling of the Company. The Company has further fixed July 19, 2024 (Firday) as the record date to determine eligible shareholders entitled to nocive the final dividend. The said final dividend will be paid on or around, Firday Aguast 30, 2024. Pursuant to SEBI Crouster nos. SEBIHOMINES/DPO-1P/CIR/2023/181 dated November 17, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR/2023/37 dated Movember 17, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR/2023/37 dated Movember 17, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR/2023/37 dated November 18, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR/2023/37 dated November 18, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR/2023/37 dated November 18, 2023 & SEBIHOMINES/DMESD-POD-1P/CIR

Resident Members, taxes shall be deducted at source under Section 194 of the income Tax Act, 1961, as follows:

noono tani ta, roo i, ao ionono.	
Shareholders having valid PAN	10% or as notified by the Government of Ind
Shareholders not having PAN/valid PAN/PAN not linked with Aadhaar or shareholders who fall under the category of "Specified person" as per the provisions of section 206AB of the Income.	20% or as notified by the Government of Ind

the provisions of section 2058B of the Income
Iza Act 1961
Iza Act 1961
Iza Act 1961
As per SEBI Circular. bearing reference nos. SEBIHOMIRSDIPOD.
IPICIPIZO2018 Idade Movember 1, 2003 & SEBIHOMIRSDIPOD.
IPICIPIZO2018 Idade Movember 1, 2003 & SEBIHOMIRSDIPOD.
IPICIPIZO2018 Idade Movember 1, 2003 & SEBIHOMIRSDIPOD.
IPICIPIZO2018 Idade Movember 1, 2003 Act 1961
Ibid Iza Idade Movember 1, 2003
Ibid Iza

a) Name and branch of bank in which dividend is to be received and bank account type b) Bank account number allotted by your bank after implementation of Core Banking Solutions





























BHIMASHANKAR SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.

Dattatraynagar, Pargaon Via Awasari Bk., Tal - Ambegaon, Dist - Pune Pin. 412406 (Maharashtra), Phone No.: 9975568130, 8888846990 E-mail: bsskltd@gmail.com Website: www.bhimashankarssk.com,

E-Tender Notice for Furniture Works

We are invites B-1 Item Rate "Percentage" Tenders "online" from the Reputed & experienced contractor Registered with PWD of Maharashtra as well as unregistered contractor who fullfilling the qualifying criteria for Providing, supplying and Fixing Furniture including plumbing and electrical work for chemistry lab other Furniture works. Details of etenders visit to our website bsskl.sets.co.in

Managing Director Vice Chairman

ARMY INSTITUTE OF TECHNOLOGY Dighi Hills, Pune-411015 **TENDER ENQUIRY**

Refer www.aitpune.com for details

e-Mail: project@aitpune.edu.in, Tele: 7249250184/185						
Description	Qty	Tender Fee		Last Date		
Construction of Pre-Fab		Rs.	Rs.	23		
Hostel for 15 x	Rooms	1,000/-	40,000/- (DD)	July,		
Accommodations		(DD)	(DD)	2024		

THOFC BANK

मागणी सूचना

एचडीएफसी बँक लिमिटेड

सीआयएन ः एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८ । वेबसाईट : www.hdfcbank.com

कलम १३(२) सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ याबरोबर कलम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२

ज्याअर्थी, खाली सही करणार **एचडीएफसी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी (पूर्वीची एचडीएफसी लिमिटेड जी आता दि. १७ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशा अन्वये सन्माननीय एनसीएलटी-मुंबई द्वारे मंजूर करण्यात आलेल्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या माध्यमातून एचडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) **(एचडीएफसी)** म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ अन्वये आणि सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ यांच्या कलम १३ (१२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे सूचीबद्ध केलेल्या कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना बोलावून कायदा कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत आपापल्या मागणी सूचनेत निर्देशित करण्यात आलेल्या थकबाकी रकमेचा भरणा खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे करावयाचा आहे. खाली सही करणार कर्जदाराला/कायदेशीर वारसांना/कायदेशीर प्रतिनिधींना सूचित करण्यात येते की त्यांच्या शेवटच्या अद्ययावत पत्त्यावर नोटीस चिटकविण्यात आली आहे. सदर सूचनेच्या प्रती निम्नस्वाक्षीकाराकडे उपलब्ध आहेत आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी त्यांची इच्छा असल्यास आपापल्या प्रती निम्नस्वाक्षीकाराकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मिळवू शकतील.

वरील संदर्भात सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना पुन्हा एकदा सूचना दिली जाते की, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत असलेल्या तपशीलाप्रमाणे खाली दिलेल्या आपापल्या नावापदील रकमेसोबत व्याजदरासहित रक्कम **रकाना (क)** मध्ये नमुद् केलेल्या दिनांकापासून थेकित रकमेचा भरणा करण्याच्या दिनांकापर्यंत भरावी. तसेच, याबरोबर कर्जदाराने स्वाक्षरी केलेली कर्जाचे करारपत्र व इतर कागदपत्र/लिखित स्वरूपातील कागदपत्र (जर असल्यास) वाचण्यात यावीत. कर्जाची परतफेड करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली नमूद केलेली स्थावर मालमत्ता ही एचडीएफसीकडे तारण ठेवलेली आहे.

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना सुरक्षेपोटी मालमत्तेवरील तारण सोडविण्यासाठी सदर कायद्याच्या कलम १३ पोटकलम ८ मध्ये नमूद केलेल्या मुदतीकडे लक्ष

अ.	कर्जदार/कायदेशीर वारस/	एकूण थकबाकी	मागणी सूचना	सुरक्षेपोटी स्थावर मालमत्तेचे वर्णन
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम रु.	तारीख	
(अ)	(ৰ)	(ক)	(ॾ)	(इ)
٩.	श्री. कांबळे राजेंद्र रमेश आणि श्रीमती कांबळे यशोधा राजेंद्र	देय रू. १६,४२,२२४/ – ३१ मे, २०२४ पर्यंत*	२७ जून, २०२४	फ्लॅट नं.२०४, दुसरा मजला, एस. बी. पॅरॅडाईज, जुना सर्व्हें नं.९६१/१ए/१बी/१, सीटीएस नं.१०३१९/१, १०३१९/२, १०३१९/३, १०३१९/४, १०३१९/५, १०३१९/६, गाव मिरज, तालुका व जिल्हा सांगली.
۲.	श्री. मुश्रीफ रफिक मेहबूब आणि	देय रू. १९,६३,०३७/-	२७ जून,	फ्लॅट नं. टी–०१, तिसरा मजला, रुषी सहनिवास, जुना सर्व्हे नं.३८३/१, नवीन सर्व्हे
	श्रीमती मुश्रीफ हसिना मेहबूब	३१ मे, २०२४ पर्यंत*	२०२४	नं.९१/१, प्लॉट नं.१५ए, सांगली सिटी.
₹.	श्री. जाधव गजानन बाबुराव	देय रू. १,४५,४४९/ – ३१ मे, २०२४ पर्यंत*	२७ जून, २०२४	फ्लॅट नं.सी३, तळमजला, गंगोत्री गृहसंकुल, सव्हें नं.४२सी, प्लॉट नं.१७ आणि १८, गाव गोडोली, तालुका व जिल्हाः सातारा.
8.	श्री. मुल्ला इम्तियाज मेहबूब आणि	देय रू. ११,०५,७६७/-	२७ जून,	फ्लॅट नं. पी–१, पार्किंग टॉप फ्लोअर, पर्ल इको अपार्टमेंट, सव्हें नं.१२४/१ए, एनए प्लॉट
	श्रीमती मुल्ला रुबिना इम्तियाज	३१ मे, २०२४ पर्यंत*	२०२४	नं.२५, मालगाव रोड गाव मिरज, सांगली.
٧.	श्री. पाखरे शिवाजी गुंडा आणि	देय रू. ६,७९,७०४/-	२७ जून,	एनए प्लॉट नं. १. क्षेत्रफळ अंदाजे १९२.१ स्क्वे.मी., गट नं.१४३०/ए/२, गाव आणि तालुका
	श्रीमती चव्हाण संजीवनी केशव	३१ मे, २०२४ पर्यंत*	२०२४	कवठे महांकाळ, जिल्हा सांगली.
€.	श्री. वाटारे प्रसाद रावसाहेब आणि श्रीमती वाटारे निरीक्षा प्रसाद	देय रू. १२,९९,४६४/- ३१ मे, २०२४ पर्यंत*	२७ जून, २०२४	फ्लॅट नं. १० (मंजूर प्लॅननुसार), फ्लॅट नं. ३०२ (कम्प्लीशन सर्टिफिकेटनुसार), दुसरा मजला, बिल्डिंग सी, राधिका पार्क, सर्व्हें नं. ३३७/३०, ३३७/३१, ३३७/३२, राम नगर, गाव आष्टा, जिल्हा सांगली ४१६३०१.
७.	श्री. आंबळे श्रीरंग आनंदराव आणि	देय क्त. १९,७५,३८३/-	२७ जून,	प्लॉट नं.८, आर.एस.नं.५४०, हिस्सा नं.५, फिल्टर हाऊसच्या मागे, गाव आणि तालुका
	श्रीमती आंबळे कल्पना श्रीरंग	३१ मे, २०२४ पर्यंत*	२०२४	कागल, जिल्हा कोल्हापूर.

*कर्जाची पूर्तता/परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत उपर्जित झालेले प्रयोज्य असे व्याज अनुषंगिक परिव्यय, खर्च, आकार इत्यादीसह.

जर सदर कर्जदार **एचडीएफसी** ला सांगितल्याप्रमाणे पेमेंट करण्यात अपयशी ठरला तर, **एचडीएफसी** वरील सुरक्षित मालमत्तेविरुद्ध कलम १३ (४) कायद्यान्वये आणि लागू असलेल्या नियमांप्रमाणे खर्च व परिणामांसहित संबंधित कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी कारवाईस पात्र ठरतील

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी सदर कायद्याखाली उपरोक्त सुरक्षित मालमत्तेचे **एचडीएफसी** च्या पूर्वसमतीशिवाय विक्री, लीज किंवा अन्यप्रकारे हस्तांतरण करण्यास प्रतिबंधित आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर कायद्याच्या तरतुर्दीचे व नियमांचे उल्लंघन करेल ती सदर कायद्यान्वये शिक्षेस किंवा दंडास पात्र ठरेल.

टीप: ही सूचना ३ जुलै, २०२४ रोजी फिनानसियल एक्सप्रेस एडिशन आणि लोकसत्ता एडिशन येथे प्रकाशित झाली आहे.

दिनांक : ३ जुलै, २०२४

ठिकाण: सातारा, सांगली, कोल्हापर

वाकडेवाडी कार्यालय : एचडीएफसी बँक लि., ऑफिस नं. ६०१ ते ६०८, सहावा मजला, गोदरेज इटर्निया सी, विंग बी, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे ४११००५. **नोंदणीकृत कार्यालय :** एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोवर परेल (वेस्ट), मुंबई ४०००१३

सही / पाधिकत अधिकारी एचडीएफसी बँक करिता

बिलोसॉफ्ट <u>लिमिटेड</u>

नोंदणीकृत कार्यालय : ३५ व ३६, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज-I, एमआयडीसी, हिंजवडी, पुणे (महा.) – ४११०५७, भारत । दूरध्वनी क्र.: +९१ २० ६६५२ ५००० । फॅक्स क्र.: +९१ २० ६६५२ ५००१ । ई-मेल: secretarial@birlasoft.com । संकेतस्थळ : www.birlasoft.com । सीआयएन: L72200PN1990PLC059594

(CK BIRLA GROUP

birlasoft

Challenge



३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा - (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दृकश्राव्य पध्दतीद्वारा), कट-ऑफ तारीख, रेकॉर्ड तारीख आणि अंतिम लाभांश यासंबंधी माहितीसाठी

- 9. याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची **३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दृकश्राव्य पध्दतींनी (''व्हीसी/ओएव्हीएम'') **बुधवार, जुलै ३१, २०२४ रोजी, दुपारी ०२:३० वा. (भारतीय प्रमाणवेळ)** कंपनी व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') सप्टेंबर २५, २०२३ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक) क्रमांक ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांचे ऑक्टोबर ७, २०२३ रोजी जारी केलेले परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 व वेळोवेळी जारी झालेली इतर परिपत्रके (एकत्रितपणे ज्यांचा उल्लेख ''परिपत्रके'') आणि सदर कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ यामधील नियम आणि तरतुदींची पूर्तता करुन एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज पूर्ण करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
- २. परिपत्रकांना अनुसरुन एजीएमच्या सूचनेसह २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या प्रती फक्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीने अशा सभासदांना पाठवले जाईल ज्यांचे ई-मेल आयडी रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') किंवा संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् (''डीपीज्'') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. कृपया सभासदांनी याची नोंद घ्यावी की, 'एजीएमची' सूचना आणि २०२३–२४ चा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ https://www.birlasoft.com/company/investors/policies-reports-fillings, वर आणि स्टॉक एक्स्चेंजची म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') चे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.
- कंपनीने एजीएम व्हीसी/ओएव्हीएम पध्दतीने पार पाडण्यासाठी आणि आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान (''ई–वोटिंग'') सुविधा, त्यांना रिमोट ई–वोटिंग पध्दतीने तसेच एजीएमच्या वेळी मतदान करण्यासाठीची सुविधा देण्याकरिता अधिकृत प्रतिनिधी म्हणून एनएसडीएल यांच्या सेवा प्राप्त केल्या आहेत. अप्रत्यक्ष पद्धतीने आणि प्रत्यक्ष पद्धतीने समभाग धारण करीत असलेल्या सभासदांना रिमोट ई-वोटिंगपद्धतीने मतदान करण्याची पद्धत एजीएम सुचनेमध्ये नमूद करण्यात
- ४. रिमोट ई-वोटिंगच्या उद्देशाने, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगसाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख **बुधवार, जुलै २४, २०२४** आहे. कोणतीही व्यक्ती सदर सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सभासद झाली असेल आणि कट-ऑफ तारखेला समभाग धारण करीत असेल तर त्याने/तिने मतदान करण्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> येथून लॉग–इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा
- ५. सभासदांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने त्यांच्या एप्रिल २९, २०२४ रोजीच्या बैठकीत मार्च ३१, २०२४ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी २/– रु. नाममात्र मूल्य धारण करीत असलेल्या समभागासाठी ४/– रु. (२००%) अंतिम लाभांश प्रस्तावित केला आहे. जर अंतिम लाभांश संचालक मंडळाने प्रस्तावित केल्यानुसार, आयोजित करण्यात आलेल्या एजीएम मध्ये मंजूर करण्यात आला तर **रेकॉर्ड तारखेला** म्हणजे **शुक्रवार, जुलै १२, २०२४** रोजी कंपनीचे समभाग अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदान करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, कोणत्याही सभासदास इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास, कंपनी अशा सभासदांना लाभांश वॉरंट पाठवेल.
- आयकर कायदा, १९६१ मधील तरतुर्दीनुसार लाभांशाद्वारे मिळणारे उत्पन्न सभासदांसाठी करपात्र असेल आणि विहित केलेल्या दरानुसार कंपनीस टॅक्स ॲट सोर्स (''टीडीएस'') कापून घेणे आवश्यक असेल. टीडीएस योग्य दरानुसार कापून घेणे सोयीचे जावे यासाठी सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी संबंधित कागदपत्रे **आरटीएच्या पोर्टलवर शुक्रवार, १२ जुलै, २०२४** रोजी **(सायं. ०६:०० वा. भारतीय प्रमाणवेळ)** किंवा त्याआधी दाखल/अपडेट करावीत. सादर करायच्या कागदपत्रांचे तपशील कंपनीच्या संकेतस्थळावर <u>https://www.birlasoft.com/company/investors/policies-reports-</u> filings#Shareholders-info येथे उपलब्ध आहेत. ही माहिती सभासदांना एजीएम सूचनेसह प्रदान केली जाईल.
- सभासदांना सूचना देण्यात येते की, त्यांनी त्यांचे पॅन, केवायसी कागदपत्रे (पत्ता, ई–मेल आयडी, मोबाईल नंबर, बँक खात्याचा तपशिल, नमुना स्वाक्षरी इ.) आणि नामांकन तपशिल सेबीचे मे ७, २०२४ रोजीचे परिपत्रक SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 नुसार अद्ययावत करावेत.
 - प्रत्यक्ष समभाग धारण करणाऱ्या सभासदांसाठी : कंपनीचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना विहित फॉर्म आयएसआर-१ आणि फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सूचनेप्रमाणे इतर फॉर्म्स. कंपनीने सभासदांना तपशिल पुरवण्यासाठी आधीच कळविले आहे. सदर नमुना आरटीए यांचे संकेतस्थळ www.linkintime.co.in > Resources > Downloads > KYC > Formats for KYC येथून डाऊनलोड करता येईल. तसेच कंपनीचे संकेतस्थळ https://www.birlasoft.com/company/investors/policies-reports-filings#Shareholders-info येथेही उपलब्ध आहे.
 - अप्रत्यक्ष समभाग धारण करणाऱ्या सभासदांसाठी : त्यांच्या संबंधित डीपीजकडे त्यांनी दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे.
- त्याचप्रमाणे, सेबी ने आपल्या मुख्य परिपत्रकात मुद्दा क्रमांक ७ मध्ये असे निश्चित केले आहे की, ज्या सभासदांचे फोलिओ(ज)/डीमॅट खाते/खाती ज्यांना पॅन, संपर्क तपशील (पिन कोड आणि मोबाईल नंबरसह टपालाचा पत्ता), बँक खात्याचा तपशील, फोलिओ नंबर्स संबंधित सहीचा नमुना, स्वाक्षरी आणि इतर केवायसी तपशील अपडेटेड केले नसेल, त्यांनी वर नमूद करण्यात आलेल्या तपशिलानुसार सर्व माहिती पूर्ण स्वरुपात सादर केली तर असे सभासद दि. १ एप्रिल २०२४ पासून सदर फोलिओ (ज)/डीमॅट खाते या संदर्भात लाभांश किंवा व्याजासह सर्व प्रकारची देय रक्कम केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळण्यास पात्र असतील. एखाद्या सभासदाने सदरची माहिती दि. १ एप्रिल २०२४ नंतर अद्ययावत केलेली असेल तर, अशा सभासदास वरीलप्रमाणे लाभांश वगैरे रक्कम इ. जी त्या कालावधीत (१ एप्रिल २०२४ पासून अशी माहिती अद्ययावत करेपर्यंतचा कालावधी) सदर समभागांच्या संदर्भात देय असेल ती सदर माहिती अद्ययावत केल्यानंतर आपोआप प्राप्त होईल

स्थळ: पुणे

दिनांक: जुलै ०२, २०२४

NOTICE INVITING TENDER

- Tenders are invited from eligible applicants for running the **Souvenir & Gift Shop** (Plinth Area 73.77 Šq.M.), Financial Planning & Investment Shop (Plinth Area 8.16 Sq.M.) & Two Wheeler/ Four Wheeler Repair Shop at College of Military Engineering (CME), Dapodi, Pune-411031.
- Eligible applicants may apply in prescribed application form along with requisite documents and Earnest Money of Rs. 500/- (which is Non-Refundable) by 18 July, 2024. Application form can be purchased from the office of OC RVB, CME for a cost of Rs. 50/- on any working day between 08.30 AM to 2.00 PM.
- War widows / widows of Defence personnel killed while on duty. Disabled Soldier, Ex-Servicemen, Spouses Widows of Ex-Servicemen are only eligble to apply for the above shops.

(OC RVB) CME, Pune-31



कागल शाखा: सी. एस. क्र. २०८२, प्लॉट क्र. ५१, शाह हायस्कूलसमोर, जयसिंगराव पार्क, कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर ४१६२१६ फोन : ०२३२५ - २४५४५४ ईमेल : kagal@bankofbaroda.com.

ताबा नोटीस

नियम ८ (१) अचल संपत्ती करिता

ज्याअर्थी, खाली सही करणार, **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९ सह सदर कायद्याच्या कलम १३ (१२) नुसार कर्जदार सौ. रुतिका अविनाश चोगुले (कर्जदार) आणि श्री. बाळासो वसंत चौगुले (जामीनदार आणि गहाणखत) यांना दिनांक १०.०४.२०२४ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. १०.०४.२०२४ रोजी येणे असलेली रक्कम रू. १३,३२,९१९.०० (रु. तेरा लाख बत्तीस हजार नऊशे एकोणीस फक्त) + सबसिडी कर्जासाठी लागू न केलेल व्याज आणि करारातील दरानुसा पुढील व्याज, कायदेशीर व इतर शुल्क इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

वर नमूद केलेले कर्जदार व इतर यांनी मागणीनंतरही थिकत कर्जाचे पैसे भरले नसल्याने खासकरुन वर नमूद केलेले कर्जदार व इतर व सर्वसामान्य जनतेस ही जाहीर नोटीस देण्यात येते की खाली सही करणार यांनी सदर नियमांच्या नियम ८ सह सदर कायद्याच्या कलम 9३(४) नुसार प्राप्त अधिकारान्वये दि. २७ जून २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत कर्जदार/ जामिनदार / गहाणखतदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो बँक ऑफ बडोदाच्या येणे असलेली रक्कम **रू. १३,३२,९१९.०० (रु. तेरा लाख बत्तीस हजार नऊशे एकोणीस फ**क्त) + सबसिडी कर्जासाठी लागू न केलेल व्याज अधिक करारातील दरानुसार पुढील व्याज, कायदेशीर व इतर शुल्क इत्यादीचे बोजासह असेल.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करुन उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान कलम १३ उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येते

अचल संपत्तीचे वर्णन

गोरंबे, विद्यामंदिर खालील वाडी ता. कागल, जि. कोल्हापूर ४१६२१६ येथील श्री. बाळासो वसंत चौघुले यांचे नावे असलेला गट नं. १२७६ तसेच ग्रामपंचायत मिळकत नं. ७१० आणि त्यावरील २१०.०२ चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम या मालमत्तेच्या चतु:सिमा पुढीलप्रमाणे उत्तरेस : ५ फूट रस्ता, दक्षिणेस : श्री तुकाराम राकू शित्रे यांची मालमता, पूर्वेस : सदाशिव दत्तु कुंभार यांची मालमत्ता, पश्चिमेस : इंदूबाई उर्फ सुनिता रामचंद्र कुंभार यांची मालमत्ता

(शिवाजी तुकाराम सर्जे) दिनांक : २७.०६.२०२४ ठिकाण : गोरबे (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)



कमिन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस टॉवर ए, ५वा मजला, सर्वे नं. २१, बालेवाडी, पणे ४११ ०४५, महाराष्ट्र, इंडिया (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दरध्वनी:(०२०)६७०६७००० फॅक्स:(०२०)६७०६७०१ वेबसाईट : www.cumminsindia.com ई-मेलः cil.investors@cummins.com

लाभांशावर स्त्रोतावरील कर वजावटीबाबत सर्वसाधारण संपर्कव्यवहार

समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रु. २/- चे नाममात्र मूल्य असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी रु. २०/- (१०००%) इतक्या लाभांशाची शिफारस केलेली आहे. हा लाभांश कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतर देय असेल. अंतिम लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी कंपनीने १९ जुलै २०२४ (शुक्रवार) ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. हा अंतिम लाभांश शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ रोजी किंवा जवळपास दिला

सेबीच्या परिपत्रक क्रमांकानसार SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ आणि SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD-1/P/CIR/2023/37 दिनांक १६ मार्च २०२३ (१७ मे, २०२३ रोजी मास्टर परिपत्रक जारी केल्यामुळे आता रद्द करण्यात आले आहे) हे सचित करण्यात येत आहे की. ज्या सभासदांकडे समभाग डिमॅट स्वरुपात आहेत. त्यांनी आपले केवायसी तपशील जसे की ई-मेल पत्ते, मोबाइल नंबर, नामनिर्देशित तपशील, आणि पिन कोडसह पत्ता. डिपॉझिटरी सहभागी. जे त्यांचे डिमॅट खाती सांभाळतात. त्यांच्याकडे रजिस्टर किंवा अहयावत केलेले नाहित, त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी ते ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर रजिस्टर किंवा अहयावत करून घ्यावे. ज्या सभासदांकडे समभाग भौतिक स्वरूपात आहेत त्यांनी आपले केवायसी तपशील जसे की पॅन, ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर, पिन कोडसह पत्ता, नामनिर्देशित तपशील, कंपनी कडे रजिस्टर किंवा अद्दयावत केलेले नाहित, त्यांनी ते करण्यासाठी कृपय https://linkintime.co.in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करावे किंवा कंपनीला <u>cil.investors@cummins.com</u> या किंवा लिंक ईनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in या आयडी वर फोलीओ नंबर व पॅन कार्डाच्या स्वत:च्या

सभासदांनी याची नोंद घ्यावी की वित्त कायदा, २०२० नुसार एप्रिल ०१, २०२० पासुन लाभांशद्वारे मिळणारे उत्पन्न हे करप्राप्त असेल आणि कंपनीला, विहित दराने भागीदारांना प्रदान करण्यात येणाऱ्य लाभांशांमधुन टॅक्स एट सोर्स कापणे, आवश्यक आहे. निवासी सभासदांसाठी आयकर कायदा, १९६१ च्या सेक्शन १९४ नुसार खालील दरा प्रमाणे अगाउ कर कपात केली जाईल:

वैध पॅन असलेले भागधारक	१०% किंवा भारत सरकारह
	सूचित केलेल्या दरा प्रमाणे
पॅन / वैध पॅन नसलेले भागधारक किंवा आधारशी लिंक	२०% किंवा भारत सरकारह
नसलेले पॅन किंवा आयकर कायदा, १९६१ च्या कलम	सूचित केलेल्या दरा प्रमाणे
२०६एबी च्या तरतुदींनुसार "विशिष्ट व्यक्ती'' च्या श्रेणीत	
येणारे भागधारक	

सेबीच्या परिपत्रक संदर्भ क्रमांकानसार SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ आणि SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD-1/P/CIR/2023/37 दिनांक १६ मार्च २०२३ (१७ मे, २०२३ रोजी मास्टर परिपत्रक जारी केल्यामुळे आता रद्द करण्यात आले आहे) ०१ एप्रिल, २०२४ पासून, लाभांश केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल ज्या सदस्यांनी त्यांचे केवायसी तपशील (बँक खात्याच्या तपशिलांसह) त्यांच्या विरुद्ध/फोलिओ अपडेट केले आहेत. KYC तपशिलांच्या अनपस्थितीत, कंपनी लाभांश रोखेल, जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केले जाईल. उपरोक्त SEBI परिपत्रकांनुसार KYC यशस्वीरित्या अद्यतिनत केल्यावर हा लाभांश संबंधित भागधारकाला इलेक्टॉनिक क्रेडिटद्वारे जारी केला जाईल.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्राप्त होणारा एकूण (हा लाभांश धरून) रु. ५,००० पेक्षा जास्त नसेल तर वैध पॅन असलेल्या रहिवासी वैयक्तिक भागधारकाला देण्यात येणाऱ्या रकमेवर कर कापला जाणा नाही आणि तसेच जेव्हा सदस्याने स्रोतावर कर कपात न होण्याचा लाभ मिळवण्यासाठी https://liiplweb.linkintime.co.in/eformsreg/submission-of-form-15g-15h.html वर आणि <u>cumminsdivtax@linkintime.co.in</u> या दिलेल्या लिंकमध्ये फॉर्म क्र. 15G/15H मध्ये वार्षिक घोषणा प्रदान केली असेल तर अशा स्थितीतसुद्धा कर कापला जाणार नाही.

अनिवासी सभासद, भारत आणि ते वास्तव्यात असलेल्या देशासोबत असलेल्या कर करारानुसार फायदेशीर दर मिळवू शकतात. अश्या सभासदांनी RTA च्या <u>cumminsdivtax@linkintime.co.in</u> या ईमेल आयडीवर पॅन कार्ड ची स्वत:च्या साक्षांकित प्रत. कायम स्वरुपी वास्तव्य नाही प्रतिज्ञापत्र. फायदेशीर मालकी प्रतिज्ञा पत्र, कर रेसिडन्सी प्रमाण पत्र, फॉर्म १० एफ, आणि कर करारानुसार फायदेशीर दर मिळवण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रे अपलोड करावी.

टॅक्स एट सोर्स आणि त्या संबंधित फॉर्म्स जमा करणे बाबत ची सुचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर जून २७, २०२४ रोजी पाठवण्यात आलेली आहे. सूचनेची प्रत कंपनी च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

> कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

जाहीर नोटीस

नांदे, ता. मुळशी, जि. पुणे येथील स.नं. १४/१/१ एकूण <mark>क्षेत्र ०० हे. ७५.५० आर</mark> पैकी <mark>क्षेत्र ००</mark> **हे. ७०.५० आर (पोटखराबासह)** यांसी **चतुःसीमाः पूर्वेसः** स.नं. १४/२ रमेश निकाळजे व इतर -प्रांची मिळकत, **दक्षिणेस**ः स.नं. १४/३ रविंद्र ओव्हाळ व इतर यांची मिळकत, **पश्चिमेस**ः स.नं. १४/१ खरोसे व इतर यांची मिळकत, **उत्तरेस**ः स.नं. १३ माणिक रानवडे व इतर यांची मिळकत, ही मेळकत **कुणाल कचुशेठ ऊर्फ कचरे ओव्हाळ, वंदना कचुशेठ ऊर्फ कचरे ओव्हाळ, स्नेहल** कचुशेठ ऊर्फ कचरे ओव्हाळ, जयश्री बापु ओव्हाळ, संकेत बापु ओव्हाळ व सौरभ बापु ओव्हाळ प्तर्व रा. चिंचवड, पूणे यांच्या मालकीची आहे. मी **ॲड. नितीन ओंबळे** यांस सदर **कृणाल कच्शेठ ऊर्फ कचरे ओव्हाळ व इतर** यांनी सदर मिळकतींच्या मालकी हक्काबाबत चौकशी करून त्याचा ाखला द्यावयास सांगितले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लिन, लिज, . कोर्टवाद, वाटप, दावा, वारसाहक्र, करार, खरेदीखत, मुखत्यार, अगर इतर कुठल्याही तत्सम गरणाद्वारे हक्क असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **७ दिवसांचे आत** आवश्यक नगदपत्रांसह माझी खात्री करून द्यावी. या सात दिवसात कोणाचीही तक्रार न आल्यास सदर नेळकतीवर कोणाचाही हक्क नाही असल्यास त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजण्यात येईल, नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. ॲड. नितीन जी. ओंबळे पुणे, दिनांक : ०२/०७/२०२४

फ्लॅट नं.४. ओमशंकर बिल्डींग, सीटीएस नं. ८९६/१, रविवार पेठ, पूणे ४११००२. मोबा. ९८२२१९६३२८

FEDERAL BANK

एलसीआरडी पुणे डिव्हीजन तळ मजला, जेव्हीए मॉल, शॉप क्र.३, प्लॉट क्र. बी, विंग डी, गांव हिंगणे बु.,

कर्वे नगर, पुणे, महाराष्ट्र - ४११ ०५२. फोन: +९१ ८६६९७३१६७६, ईमेल: pnelcrd@federalbank.co.in वेबसाईट: Website: www.federalbank.co.in

ताबा नोटीस

- भी./श्रीमती रनेहा अनुप अगरवाल, अनुप हरीचरण अगरवाल यांची पत्नी, फ्लॅट क्र. अ४ / ४०३, गझानिया, न्याती मेडोज्, सर्व्हे क्र. १०, वडगांवशेरी,
 - पुणे ४११०१४, फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, 'चंदन क्लासिक अपार्टमेंट काँडोमिनियम', सर्व्हें क्र. १६१/१, २८, एअरपोर्ट रोड, तिंगरे नगर,
 - येरवडा, ता. हवेली, जि. पुणे ४११०१५, फ्लॅट क्र. अ८०४, ८ वा मजला, फेज - ।। मधील बिल्डिंग क्र. अ, निओ सिटी, गट क्र. ७३४ (जुना गट क्र. ७३५), बाकोरी रोड, जेएसपीएम
 - कॉलेजजवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०७, सर्व्हें क्र. १६१/१, चंदन क्लासिक, फ्लॅंट क्र. ३०१, रोड क्र. १, तिरुपती
- गार्डनजवळ, तिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०३२, २) मारुटर यश अनुप अगरवाल, अनुप हरीचरण अगरवाल यांचा मुलगा (त्यांच्या आईद्वारे प्रतिनिधीत्व केले आणि निसर्ग रक्षक श्रीमती स्नेहा अनुप अगरवाल),
 - फ्लॅट क्र. अ४ / ४०३, गझानिया, न्याती मेडोज, सर्व्हे क्र. १०, वडगांवशेरी, पुणे – ४११०१४.
 - फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, 'चंदन क्लासिक अपार्टमेंट काँडोमिनियम', सर्व्हे क्र. १६१/१, २८, एअरपोर्ट रोड, तिंगरे नगर, येरवडा, ता. हवेली, जि. पुणे – ४११०१५, फ्लॅट क्र. अ८०४, ८ वा मजला, फेज - ।। मधील बिल्डिंग क्र. अ. निओ
- सिटी, गट क्र. ७३४ (जुना गट क्र. ७३५), बाकोरी रोड, जेएसपीएम कॉलेजजवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे – ४१२२०७, ३) मास्टर मितेश अनुप अगरवाल, अनुप हरीचरण अगरवाल यांचा मुलगा
- फ्लॅट क्र. अ४/४०३, गझानिया, न्याती मेडोज्, सर्व्हे क्र. १०, वडगांवशेरी, पुणे - ४११०१४, फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, 'चंदन क्लासिक अपार्टमेंट

(त्यांच्या आईद्वारे प्रतिनिधीत्व केले व निसर्ग रक्षक श्रीमती रनेहा अनुप अगरवाल),

- काँडोमिनियम', सर्व्हें क्र. १६१/१, २८, एअरपोर्ट रोड, तिंगरे नगर येरवडा, ता. हवेली, जि. पुणे – ४११०१५, फ्लॅट क्र. अ८०४, ८ वा मजला, फेज - ।। मधील बिल्डिंग क्र. अ, निओ
- सिटी, गट क्र. ७३४ (जुना गट क्र. ७३५), बाकोरी रोड, जेएसपीएम कॉलेजजवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे - ४१२२०७,
- ४) श्रीमती उषा हरीचरण अगरवाल,

हरीचरण मुलचंद अगरवाल उर्फ हरीचरण अगरवाल यांची पत्नी,

- फ्लॅट क्र. अ४/४०३, गझानिया, न्याती मेडोज, सर्व्हे क्र. १०, वडगांवशेरी. पुणे - ४११०१४.
- फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, 'चंदन क्लासिक अपार्टमेंट काँडोमिनियम', सर्व्हे क्र. १६१/१, २८, एअरपोर्ट रोड, तिंगरे नगर येरवडा, ता. हवेली, जि. पूणे – ४११०१५, फ्लॅट क्र. अ८०४, ८ वा मजला, फेज - ।। मधील बिल्डिंग क्र. अ, निओ
- सिटी, गट क्र. ७३४ (जुना गट क्र. ७३५), बाकोरी रोड, जेएसपीएम कॉलेजजवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे - ४१२२०७, **ज्याअर्थी**, दि फेडरल बँक लि. एक सुरक्षित धनको आहेत, यांचेतर्फे अधिकृत

अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे ॲक्ट म्हणून संदर्भित मधील कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स् २००२ (यापुढे नियम म्हणून संदर्भित) मधील नियम ३(१) प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तसेच संदरे ॲक्टच्या कलम १३(२) नुसार **दि. ०१.११.२०२३** च्या डिमांड नोटीशीद्वारे तुमच्या पैकी **क्र. १, २, ३ आणि ४ तुम्ही मयत अनुप हरीचरण अगरवाल (** मुख्य कर्जदार) यांचे कायदेशीर वारस आणि क्र. १ तुम्ही जामिनदार / सहअर्जदार / **सहकर्जदार** / तारणदार यांना सदर डिमांड नोटीसीमध्ये नमूद देय असणारी

- अ) **दि. ०५.१०.२०२३** पर्यंतची फेडरल हौसिंग लोन (एफएचएस) (खाते क्र. १८१८७३००००७४७) मधील येणे थकबाकी रक्कम रू. ९२.७२.३५६/-(रुपये ब्याण्णव लाख बहात्तर हजार तीनशे छपन्न मात्र) सोबत त्यावरील दि. ०५.१०.२०२३ पासूनच्या थकबाकी रक्कमेवर द.सा.द.शे. ९.७०% दराने मासिक पद्धतीने आकारलेले व्याज,
- ब) दि. ०५.१०.२०२३ पर्यंतची प्रॉपर्टी पॉवर लोन (खाते क्र १८१८७६००००१५४४) मधील येणे थकबाकी रक्कम रु. ७९,९८,९४०/-(रूपये एकोणऐंशी लाख अङ्ग्याण्णव हजार नऊशे चाळीस मात्र) सोबत त्यावरील दि. ०५.१०.२०२३ पासूनच्या थकबाकी रक्कमेवर द.सा.द.शे. ११.५०% दराने मासिक पद्धतीने आकारलेले व्याज, क) दि. ०५.१०.२०२३ पर्यंतची होम प्लस टॉप-अप इक्रिटी लोन (खाते क्र.
- १८१८७६००००१६५०) मधील येणे थकबाकी रक्कम रु. ४७,१५,२५७/-(रुपये सत्तेचाळीस लाख पंधरा हजार दोनशे सत्तावन्न मात्र) सोबत त्यावरील दि. o५.१०.२०२३ पासूनच्या थकबाकी रक्कमेवर द.सा.द.शे. ९.८०% दराने मासिक पद्धतीने आकारलेले व्याज अशी एकत्रीत रक्कम आणि खर्च सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेत

भरण्याची मागणी करण्यात आली होती सदर कर्जदारांनी सदरच्या थकबाकीची परतफेड न केल्यामुळे, सदर कर्जदार व तमाम

जनतेस याद्वारे अशी सूचना देणेत येत आहे की. खाली सही करणाऱ्या दि फेडरल बँक लि. च्या अधिकत अधिकाऱ्यांनी त्यांना सदर कायद्यातील कलम १३(४) व नियमामधील नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा दि. २८.०६.२०२४ रोजी घेतलेला आहे. कायद्यातील सेक्शन १३(८) मधील तरतुदीनुसार उपलब्ध असणाऱ्या कालावधी–मध्ये कर्जदार गहाण मालमत्ता सोडवन घेऊ शंकतात याकडे आम्ही कर्जदाराचे लक्ष वेध इच्छितो. सदर कर्जदार व तमाम जनता यांना ह्या नोटीसीदारे असे कळविणेत येते की. त्यांनी

खाली वर्णन केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. जर केल्यास तो दि फेडरल बँक लि. यांची **खाली नमूद थकबाकी रक्कम** त्यासोबत खाली नमूद तारखेपासूनचे पूर्ण रक्कम परतफेड होईपेर्यंतचे **त्यावरील व्याज** अधिक खर्च यांस बंधनकारक राहील

- अ) दि. ०५.०६.२०२४ पर्यंतची फेडरल हौसिंग लोन (एफएचएस) (खाते क्र. १८१८७३००००७४७) मधील येणे थकबाकी रक्कम रु. ९९,८३,३१०/-
- ब) दि. ०५.०६.२०२४ पर्यंतची प्रॉपर्टी पॉवर लोन (खाते क १८९८७६००००१५४४) मधील येणे थकबाकी रक्कम रू. ८६,४७,३६७/-,
- क) दि. ०५.०६.२०२४ पर्यंतची होम प्लस टॉप-अप इक्विटी लोन (खाते क्र. १८१८७६००००१६५०) मधील येणे थकबाकी रक्कम रु. ५०,६४,५४०/ -तारण स्थावर मालमत्तेचा तपशील १) पुणे महानगरपालिका हद्दीतील, जि. पुणे, उप निबंधक हवेली कार्यालय क्र. १ ते
- २८ यांच्या क्षेत्रात नोंदणीच्या उद्देशाने असलेली वडगांवशेरी, ता. हवेली, जि. पुणे येथील सदर मिळकतीवर (क्लॉज ८ब मध्ये वर्णन केल्याप्रमाणे) बांधण्यात आलेल्या 'न्याती मिडोज् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.' नामक सोसायटीच्या स्टिल्ट मजल्यावरील कव्हर असलेले कार पार्किंग क्र. एलपी-१८ सह 'गझनिया' नावाने परिचित असलेल्या इमारत क्र. अ ४ च्या ४ थ्या मजल्यावरील ८४.५७ चौ.मी. / ९१० चौ.फू. + ३९.३६ चौ.मी. / ४२३.६ चौ.फू. चटई क्षेत्र (एकूण चटई क्षेत्रफळ १२३.९३ चौ.मी. / १३३३.६ चौ.फूट असलैला फ्लॅट क्र. ४०३ + ४०३अ ही तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह मालमत्ता. जिच्या चतु:सिमा: पूर्वेस - खुला भुखंड; पश्चिमेस -फेअरी बेल इमारत : **उत्तरेस –** रस्ता आणि **दक्षिणेस –** बाग,
- २) पुणे महानगरपालिका हृद्दीतील, जि. पुणे, उप निबंधक हवेली कार्यालय क्र. १ ते २८ यांच्या क्षेत्रात नोंदणीच्या उद्देशाने असलेली येरवडा, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हें क्र. १६१/१ मधील भूखंड क्र. २८ वर बांधण्यात आलेल्या **'चंदन** क्लासिक अपार्टमेंट काँडोमिनियम["] नामक इमारतीच्या तळ मजल्यावरील सिंगल कार पार्किंग क्र. ३ सह तिसऱ्या मजल्यावरील ११४.३१ चौ.मी. / १२३० चौ.फू. बांधकाम क्षेत्र असलेला फ्लॅट क. 309 ही तेथील सर्व हक्क, अधिकार आणि स्धारणांसह मालमत्ता. **जिच्या चत्:सिमा: पूर्वेस –** अंकल्स किचन ; **पश्चिमेस –** रस्ता : **उत्तरेस –** मालकाचे घर आणि **दक्षिणेस –** रस्ता.
- ग्रामपंचायत वाघोली, ता. पंचायत हवेली, जिल्हा परिषद, पुणे यांच्या हद्दीतील, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्र. ७३४ (जुना गट क्र. ७३५) वर बांधण्यात आलेल्या **'निओ सिटी'** नामक प्रोजेक्टमधील **इमारत क्र. 'ए'** फेज-।। च्या तळ मजल्यावरील वाटप झालेला एक खुले कार पार्किंग स्पेस क्र. ए-ओएस-9३ क्षेत्र **९ चौ.मी. / ९७ चौ.फू.** सह आठव्या मजल्यावरील **३६.८८ चौ.मी**. / ३९७ चौ.फू. चटई क्षेत्र + ४.५५ चौ.मी. / ४९ चौ.फू. चटई क्षेत्रफळाचा जोडून असलेला टेरेस असलेला **फ्लॅट क्र. ए ८०४** ही तेथील सर्व हक्क. अधिकार आणि सुधारणांसह मालमत्ता. जिच्या चतु:सिमा: पूर्वेस - रस्ता; पश्चिमेस - बाग; उत्तरेस - जोडून असलेली इमारत आणि दक्षिणेस - जोडून असलेली इमारत.

दि फेडरल बँक लि. दिनांक : २८/०६/२०२४ (अधिकृत अधिकारी सरफेसी कायद्याअंतर्गत) ठिकाण : पुणे.

(इंग्रजीमधील मूळ मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.)

ठिकाण: पुणे दिनांक: जुलै २, २०२४

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी